

यथादेशकालदेहावस्थानविशेषम् adv. je nach der Verschiedenheit (विशेष) des Ortes (देश), der Zeit (काल) und der Körpergestalt (देहाव) BHĀG. P. 6, 9, 41.

1. यथादेशम् (य० + देश) adv. je nach dem Platze, — Orte ÇĀÑKH. ÇA. 13, 24, 16. KĀTJ. ÇA. 20, 5, 15. LĀTJ. 10, 13, 10. M. 8, 406. BHĀG. P. 4, 22, 50. 7, 14, 10.

2. यथादेशम् (यथा + अदेश) adv. je nach der Weisung, nach Vorschrift ĀÇV. GRHJ. 1, 23, 18. KĀTJ. ÇA. 4, 13, 3. BHĀG. P. 4, 31, 4.

यथाद्रव्य (य० + द्र०) adj. ०द्रव्ये जनपदे यजेत je nachdem die Besitzgegenstände des Stammes sind, bei welchem er opfert, KĀTJ. ÇA. 22, 2, 22.

यथाधर्मम् (य० + धर्म) adv. in richtiger Ordnung, nach Recht und Gesetz ÇAT. BR. 11, 1, 6, 24. R. 1, 70, 17 (72, 15 GORR.). BHĀG. P. 9, 20, 16. Inscr. in Journ. of the Am. Or. S. 6, 539, 18.

यथाधिकारम् (यथा + अधिकार) adv. der Berechtigung gemäss; am Anf. eines comp. ohne Flexionszeichen BHĀG. P. 4, 21, 32.

यथाधिष्ठयम् adv. nach der Reihe der Dhishhja ÇAT. BR. 4, 6, 9, 7, 17. 9, 16.

यथाधीत (यथा + अधी) adj. und ०तम् adv. wie gelernt, wie der Text lautet, d. h. in der Grundform ohne wesentliche Abänderung LĀTJ. 2, 9, 13. 11, 11. 3, 7, 4. 5, 12, 16. 17. 7, 6, 26. BHĀG. P. 1, 3, 44.

यथाध्यापकम् (यथा + अध्यापक) adv. in Uebereinstimmung mit dem Lehrer P. 2, 1, 7, Sch.

यथानामै (य० + नामन्) adv. Name um Name AV. 4, 30, 7.

यथानारुद्भाषित (य० + नारुद्भाषि) adj. genau so seiend wie es Narada verkündet hat: विश्वा BHĀG. P. 6, 16, 27. der Comm. zieht यथा, welches er durch यथावत् umschreibt, zum verbum finitum des Satzes.

यथानिरुतम् (य० + निरुत) adv. wie hingeworfen ĀÇV. GRHJ. 1, 10, 7. KAUC. 88.

यथानिर्दिष्ट (य० + निर्दिष्ट) adj. vorhin angegeben ÇĀK. 21, 2, 102, 1. PRAB. 19, 11. DHŪRTAS. in LA. 71, 1.

यथानिलयम् (य० + निलय) adv. in sein entsprechendes Nest, in seine entsprechende Wohnstätte R. 2, 46, 3.

यथानिवासिन् (य० + नि०) adj. wo gerade wohnend R. 7, 40, 31.

यथानिःसृतम् (य० + निःसृत) adv. wie hinausgegangen ÇĀÑKH. ÇA. 7, 14, 12.

यथानुपूर्वम् (यथा + अनुपूर्व) adv. der Reihe nach, respective BHĀG. P. 5, 1, 34.

यथानुपूर्व्यम् (यथा + अनुपूर्व्य) adv. dass.: ०पूर्व्यकारण KĀTJ. ÇA. 25, 5, 18. 10, 20.

यथानुपूर्व्या (instr. von यथा + अनुपूर्वी) adv. dass. VARĀH. BṚH. S. 68, 94.

यथानुभूतम् (यथा + अनुभूत) adv. wie man es erfahren hat, wie man es erlebt hat R. 3, 4, 4. BHĀG. P. 1, 13, 11. 5, 1, 16.

यथानुवृपम् (यथा + अनुवृप) adv. regelrecht, genau entsprechend VARĀH. BṚH. S. 24, 27. 33, 69. KATHĀS. 46, 104.

यथान्यस्तम् (य० + न्यस्त) adv. in der Weise, wie es deponirt war, M. 8, 183.

यथान्यायम् (य० + न्याय) adv. nach der Regel, nach Gebühr ĀÇV. GRHJ. 3, 5, 16. KĀTJ. ÇA. 14, 2, 22. M. 1, 1. 3, 135. 190. 5, 35. 7, 2. MBH. 1, 6134.

3, 1734. 2468. 2896. R. 1, 32, 3. 2, 36, 13, g. 58, 18. 82, 2. BHĀG. P. 8, 9, 7. MĀK. P. 16, 90.

यथान्युत (य० + न्युत) adj. wie je hingeworfen M. 3, 218. यथान्युतम् VI. Theil.

adv. Wurf um Wurf TBR. 3, 11, 9, 3. KĀTJ. ÇA. 9, 7, 6. 10, 6, 14.

यथापायम् (य० + 1. पाय) adv. je nach der Waare, für jede Waare M. 8, 398.

यथापदम् (य० + पद) adv. wie das Wort ist RV. PRĀT. 11, 12.

यथापराधम् (यथा + अपराध) adv. je nach dem Vergehen BHĀG. P. 6, 9, 39. यथापराधदण्ड je nach dem Vergehen strafend RAGH. 1, 6.

यथापरु (य० + परु) adv. Gelenk um Gelenk, Glied um Glied AV. 9, 5, 4. 18, 4, 52. KAUC. 64. 83. fg.

यथापुरम् (य० + पुरम्) adv. wie ehemals R. 2, 114, 9. Verz. d. Oxf. H. 256, a, 20. — Vgl. ऋ०.

यथापूर्व (य० + पूर्व) 1) adj. wie ehemals seiend: बाणिर्यथापूर्वं विप्रुद्धिभिः RAGH. 12, 48. अयथापूर्वः 88. BHĀG. P. 1, 14, 23. यथापूर्वम् adv. wie ehemals, wie sonst R. 4, 18, 31. PĀÑKĀT. 23, 11. 36, 18. ed. orn. 55, 5. BHĀG. P. 3, 9, 43. 32, 14. Getrennt zu schreiben MBH. 3, 1754. VARĀH. BṚH. S. 43,

11. — 2) ०पूर्वम् adv. nach einander, der Reihe nach RV. 10, 190, 3. AIR. BR. 2, 33. TS. 1, 7, 5, 4. 5, 2, 1, 1. 7, 2, 3, 1. TBR. 1, 1, 9, 9. ÇAT. BR. 1, 1, 2, 19.

3, 5, 4, 8. 6, 2, 1, 18. KĀTJ. ÇA. 3, 5, 24. 5, 9, 2. M. 11, 187. JĀGŪ. 1, 35.

यथाप्रज्ञम् (य० + प्रज्ञा) adv. nach bester Einsicht, so gut man es versteht Verz. d. Oxf. H. 170, a, 6.

यथाप्रतिगुणैस् (य० + प्र० - गुण) m. instr. pl. je nach den Eigenschaften, — Vorzügen so v. a. so gut man es vermag HARIV. 11929.

यथाप्रतिज्ञाभिस् (य० + प्रतिज्ञा) f. instr. pl. wie man übereingekommen war MBH. 4, 177. 324.

यथाप्रतिवृपम् (य० + प्रतिवृप) adv. wie es passend ist ÇAT. BR. 9, 5, 1, 54.

यथाप्रत्यर्कम् s. u. प्रत्यर्कम्.

यथाप्रदिष्टम् (य० + प्रदिष्ट) adv. der Vorschrift gemäss, wie es sich gehört R. GORR. 2, 116, 49.

यथाप्रदेशम् (य० + प्रदेश) adv. 1) an der entsprechenden, richtigen Stelle, an die richtige Stelle RAGH. 6, 14, v. l. 83. KUMĀRAS. 1, 50. 7, 34.

nach allen Seiten hin R. 2, 56, 32. — 2) der Vorschrift gemäss, wie es sich gehört: यो ब्रह्म जानाति यथाप्रदेशम् MBH. 3, 12719. यथाप्रदेशमद्यापि धर्मणा परिपाल्यते (पृथिवी) HARIV. 278 = 1620.

यथाप्रधानतस् adv. = यथाप्रधानम् HARIV. 9983.

यथाप्रधानम् (य० + प्रधान) adv. je nach dem Vorzug, — Vorrang ÇĀÑKH. GRHJ. 6, 3. KUMĀRAS. 7, 46. RĀGA-TAR. 3, 233.

यथाप्रयोगम् (य० + प्रयोग) adv. je nach dem Gebrauch TAITT. PRĀT. 2, 6 in Ind. St. 4, 167.

यथाप्रश्नम् (य० + प्रश्न) adv. den Fragen gemäss BHĀG. P. 5, 23, 15.

यथाप्राणम् (य० + 1. प्राण) adv. aus Leibeskräften MBH. 4, 761.

यथाप्राप्त (य० + प्राप्त) adj. aus den Verhältnissen —, aus den Umständen sich ergebend, den Verhältnissen entsprechend, angemessen: ये

तु सभ्याः — यथाप्राप्तं न ब्रुवते R. 7, 39, 3, 34. यथाप्राप्तमकृत्वा 4, 33, 3. अन्याथाक्त्वं यथाप्राप्तो (०प्राप्तिं ed. SCHL. und LASS. 100, 5) गतिं गच्छामि

HIT. ed. JOHNS. 2115. ०स्वर ein Accent, wie er sich aus einer Regel ergibt, Ind. St. 10, 427. ०प्राप्तम् adv. der Regel gemäss, regelmässig P. 3,

3, 110, Sch.

यथाप्राप्ति s. u. यथाप्राप्त.

यथाप्रार्थितम् (य० + प्रार्थित) adv. nach Wunsch RAGH. 14, 25.